

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व
बुजलेल्या विहिरींची दुरुस्तीची कामे अनुज्ञेय
नसल्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)

शासन निर्णय क्र. मग्रारो-२०२४/प्र.क्र.०९/मग्रारो-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ३१ जानेवारी, २०२४

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक : रोहयो-२००८/प्र.क्र.६५/रोहयो-१, दिनांक २४ सप्टेंबर, २००८
- २) शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१२/प्र.क्र.३०/रोहयो-१, दिनांक १७ डिसेंबर, २०१२
- ३) शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.२५/मग्रारो-१, दिनांक २३ मे, २०१४
- ४) शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.२५/मग्रारो-१, दिनांक ५ जानेवारी, २०१५
- ५) शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.४५/मग्रारो-१, दिनांक २० मे, २०१५
- ६) शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.२५/मग्रारो-१, दिनांक २० जुलै, २०१५
- ७) शासन परिपत्रक क्रमांक : मग्रारो-२०१४/प्र.क्र.२५/मग्रारो-१, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५
- ८) केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय, यांचे पत्र क्रमांक : F.No.J- 14038/2/2020-RE-V(373294),
दिनांक १२ जून, २०२१

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या वाचा मधील अनुक्रमांक (८) येथील दि.१२/६/२०२१ रोजीच्या पत्रान्वये “Repair & maintainance of individual asset(s), in any case, is not permissible under Mahatma Gandhi NREGA” महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे अनुज्ञेय नसल्याबाबत कळविले आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक लाभांच्या योजनांबाबत दुरुस्ती व देखभाल करण्यास परवानगी नाही अशा सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. याकारणास्तव अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींची देखभाल व दुरुस्तीची कामे घेण्याबाबत वाचा मधील अनुक्रमांक (१) ते (७) येथील शासन निर्णय/परिपत्रक अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींची दुरुस्तीची कामे अनुज्ञेय नसल्यामुळे वाचा मधील अनुक्रमांक (१) ते (७) येथील शासन निर्णय/परिपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०१३११२२६०३१४१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजना खोपडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीकरीता -

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई -३२
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई-३२
४. सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य
५. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
६. मा. मुख्य सचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई-३२
७. सर्व विभागीय आयुक्त
८. आयुक्त, महात्मा गांधी नरेगा आयुक्तालय, नागपूर
९. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई-३२ (प्रसिध्दिकरिता)
११. जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी (मुंबई व मुंबई उपनगरे बगळून) सर्व
१२. प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर
१३. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१४. संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे
१५. संचालक, फलोत्पादन, पुणे
१६. संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे
१७. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
१८. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
१९. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
२०. सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (मुंबई, मुंबई उपनगरे वगळून) सर्व
२१. सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय.
२२. सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२३. सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
२४. मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे, (स्थानिक स्तर) विभाग पुणे
२५. कक्ष अधिकारी, संग्राम कक्ष, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (महाऑनलाईनवर प्रसिध्दीसाठी)
२६. निवडनस्ती (रोहयो-१)